

श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित केवायसी/ रिकेवायसी , खाते व्यवहाराबाबत जाहीर सूचना

अ) रीकेवायसी, पुनरपुर्तता करणेबाबत

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, खात्याच्या जोखीम वर्गीकरणानुसार – बँकेच्या सर्व खातेदारांनी रीकेवायसी अर्थात ओळख व पत्ता पुरावा बँकेत पुन्हा सादर करणे आवश्यक आहे. यासाठी त्वरित ग्राहकांनी शाखेस संपर्क साधून पूर्तता करून घ्यावी . ओळख व पत्ता पुराव्यामध्ये कोणताही बदल नाही तसे डिक्लेरेशन देवून पूर्तता करावी रीकेवायसी करून न दिलेस ग्राहकांना खात्यावर व्यवहार करता येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी खातेदाराची राहिल. शिवाय बँकेमार्फत खातेदारास चार्जेस आकारले जातील.

ब) बचत चालू खात्यावर नियमित व्यवहार करणेबाबत व किमान शिल्लक रक्कम ठेवणे बाबत,

ज्या खातेदारांनी मागील दोन वर्षात व्यवहार केले नाहीत त्यांनी शाखेत संपर्क करून केवायसी ची कागदपत्रे पुन्हा सादर करून खात्यावर व्यवहार सुरु करावेत. नियमानुसार खात्यावर किमान शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा खात्यावर वेगवेगळे चार्जेस आकारले जातील. तरी खात्यावर किमान शिल्लक रक्कम ठेवावी.

क) रिझर्व्ह बँकेच्या DEAF फंडाकडे वर्ग झालेल्या ठेवी बाबत,

ज्या खातेदारांनी मागील दहा वर्षांपासून अधिक काळ व्यवहार नसलेल्या ठेव खात्यावरील रकमा रिझर्व्ह बँकेच्या DEAF फंडाकडे वर्ग केल्या जातात. DEAF फंडाकडे वर्ग केलेल्या ठेवीची माहिती बँकेच्या वेबसाईट उपलब्ध असून खातेदारांनी / वारसांनी याची माहिती घेवून शाखेस संपर्क साधून रकमा परत घ्याव्या.

ड) लॉकर्स

ज्या लोकांना एक वर्षाहून अधिक काळ आपले लॉकर ऑपरेट केलेले नाही त्यांनी शाखेत संपर्क साधून लॉकर ऑपरेट करावे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नवीन लॉकर अग्रीमेंटची पूर्तता करून घ्यावी.

इ) एस एम एस अलर्ट

बँक ग्राहकांना त्यांच्या सर्व व्यवहारांचे एस एम एस त्यांचे मोबाईल वर पाठवण्याची सुविधा देत असल्यामुळे खातेदारांनी कृपया शाखेत संपर्क करून आपला मोबाईल नंबर आपलेखात्यासाठी अपडेट करावा.

ई) पोझीटीव पे सिस्टीम

बँकेकडे पोझीटीव पे सिस्टीम सुरु झालेने खातेदारांनी रक्कम रु. ५.०० लाख रु वरील चेक्स काढलेस संबंधित शाखेस संपर्क करून PPS FORM भरून द्यावेत अन्यथा क्लेरिंग मधून चेक्स पास न झालेस त्याची जबाबदारी बँकेची असणार नाही याची नोंद घ्यावी.

वरील सूचनांच्या बाबतीत साठी बँकेस सहकार्य करावे हि विनंती .

ठिकाण – पुणे

मुख्य कार्यकारी अधिकारी